



भारतीय पृथिव विज्ञान मंत्रालय, भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि  
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली सहयोगीत  
- ग्रामिण कृषि मौसम सेवा प्रकल्प :-  
उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग  
हवामान पूर्वानुमान कृषि सल्ला पत्रक - सिंधुदुर्ग  
कालावधी (दिनांक ०९.११.२०१९ ते १३.११.२०१९)



अंक ९०/२०१९							दिनांक ०८.११.२०१९			कालावधी ५ दिवस				
मागील आठवड्यातील हवामान घटकांची प्रत्यक्ष नोंद (०२/११/२०१९ ते ०८/११/२०१९ पर्यंत)							हवामान घटक			पूढील पाच दिवसांचे हवामान घटकांचे पूर्वानुमान (वैधता ०९/११/२०१९ ते १३/११/२०१९ पर्यंत)				
०२/११	०३/११	०४/११	०५/११	०६/११	०७/११	०८/११	दिनांक			०९/११	१०/११	११/११	१२/११	१३/११
०.०	०.०	३२.४	०.०	०.०	०.०	०.०	पाऊस (मि. मी)			०	०	०	०	५
३३.०	३३.५	३५.०	३५.०	३४.५	३२.५	३२.५	कमाल तापमान (अं. से)			३३	३३	३३	३३	३३
२४.५	२३.०	२२.०	२४.५	२४.०	२३.०	२२.०	किमान तापमान (अं. से)			२२	२२	२२	२२	२२
निरभ	निरभ	निरभ	निरभ	ढगाळ	निरभ	निरभ	सकाळ	मेघाच्छादन (ऑक्टा.)	दुपार	४	१	०	२	२
ढगाळ	निरभ	निरभ	निरभ	ढगाळ	निरभ	निरभ	सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)			९५	९१	९०	८१	८०
८४	९१	९२	९३	९०	९०	८८	दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)			७०	७१	७२	७०	७१
६६	५५	६२	६२	६७	६३	६०	वा-याचा वेग (कि.मी/तास)			००५	००५	००८	००७	००९
४.२	२.२	०.९	१.०	१.१	१.२	१.३	सकाळ	वा-याची दिशा	ईशान्य	पूर्व	ईशान्य	ईशान्य	पूर्व	
आग्नेय	स्थिर	स्थिर	स्थिर	स्थिर	स्थिर	स्थिर	दुपार		कडून	कडून	कडून	कडून	कडून	
दक्षिण	आग्नेय	पश्चिम	पश्चिम	दक्षिण	पश्चिम	पश्चिम				कडून	कडून	कडून	कडून	कडून
मागील वर्षातील (२०१८) पर्जन्य (मि. मी)							१/०१/२०१९ पासूनचे पर्जन्य (मि. मी)			१/०६/२०१९ पासूनचे पर्जन्य (मि. मी)			मागील आठवड्यातील पर्जन्य (मि.मी)	
३२६९.२							४५९१.०			४५९१.०			३२.४	

पूढील ५ दिवसांच्या हवामानाची सामान्य स्थिती: येत्या ५ दिवसात जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून वा-याचा वेग वाढण्याची शक्यता आहे.

हवामान पूर्वानुमान कृषि सल्ला

पिकाचे नाव	पिकाची अवस्था	कृषि सल्ला
भात	काढणी	येत्या ५ दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता असून वा-याचा वेग वाढण्याची शक्यता असल्यामुळे शक्यतो भात कापणी करण्याचे टाळावे. पाऊसाचा अंदाज पाहून सकाळच्यावेळी भात कापणी करावी. तसेच कापलेल्या पेंड्या झाकून ठेवाव्यात. भात खाचरातून पाणी काढून देण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून पाऊसाचे पाणी खाचरात साचणार नाही व पाऊसामुळे लोळण झालेले पिक सडणार नाही किंवा लोंबीतील बियांची ऊगवण होणार नाही याची काळजी घ्यावी. भात कापणीसाठी विद्यापीठाने विकसीत केलेल्या "वैभव विळ्याचा" वापर करावा जेणेकरून भात जमिनीलगत कापले जाईल.
भुईमुग	आरा ते शेंगा	काही ठिकाणी भुईमुग पीक तयार होण्याच्या अवस्थेत आहे. साधारणपणे भुईमुगाची काढणी करताना शेंगेवरच्या शिरा ठळक दिसतात. शेंग दाबल्यावर टणक लागते. टरफल आतल्या बाजूने काळसर होते. तसेच दाण्याच्या रंगात बदल होतो. रोपांवरील कमीत कमी ८० टक्के शेंगा तयार झाल्यावर भुईमुगाच्या काढणीस सुरुवात करावी. व शेंगा स्वच्छ धुवून चांगल्या प्रकारे वाळवाव्यात. पिक तयार झालेल्या ठिकाणी पाऊसाचा अंदाज पाहून काढणी करावी. त्याचबरोबर पिकातून पाऊसाच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करून द्यावी. जेणेकरून शेंगा कुजणार नाहीत.
कुळीथ व चवळी	पेरणी	लांबलेल्या मान्सूनोत्तर पाऊसामुळे भात पिकाची काढणी झालेल्या ठिकाणी रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व तयारीची कामे हाती घेण्यात यावीत. कुळीथाची व रब्बी हंगामातील चवळी पिकाची पेरणी १५ ऑक्टोबर ते नोव्हेंबर अखेर पर्यंत करावी. पेरणीसाठी दापोली - १ व कोकण सदाबहार, कोकण सफेद या अनुक्रमे कुळीथ व चवळी या पिकाच्या सुधारीत जातींचा वापर करावा. कुळीथ व चवळी पिकाची पेरणी ३०x१५ सेमी या अंतरावर करावी. साधारणतः कुळीथासाठी प्रती हेक्टरी १८ ते २० किलो व चवळीसाठी प्रती हेक्टरी १५ ते १८ किलो बियाणे पुरते, बियाण्यास प्रती किलोस २.५ ग्रम थायरम या बुरशीनाशकाची व नंतर २५ ग्रम रायझोबीयम या जीवाणु संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कुळीथासाठी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ६० किलो पालाश व चवळीसाठी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद या अन्नद्रव्याची मात्रा ओळीत सरीमध्ये बूजवून द्यावी.
कडवा वाल	पेरणी	पिकाची पेरणी ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये ३०x१५ सेमी किंवा ३०x२० सेमी किंवा ३०x३० सेमी या अंतरावर नांगरा पाठोपाठ करावी. पेरणीसाठी पिकाच्या कोकण वाल -१ व कोकण वाल -२ या सुधारीत जातींचा वापर करावा. पाभरीणे पेरणी केल्यास साधारणतः प्रती हेक्टरी ५० ते ६० किलो बियाणे पुरते. बियाण्यास प्रती किलोस ३.० ग्रम थायरम या बुरशीनाशकाची व नंतर २५ ग्रम रायझोबीयम या जीवाणु संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. पिकास ५० किलो स्फुरद या अन्नद्रव्याची मात्रा ओळीत बियाण्याखाली साधारण ५ सेमी खोलीवर द्यावी.
आंबा	पालवी	अनियमित पावसामुळे आंबा पालवीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार १% कार्बेन्डाझीम (१० ग्रॅम १० लिटर पाण्यात) या बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी. लांबलेल्या मान्सूनोत्तर पाऊसामुळे आंबा पालवीवर तुडतुडे, शेंडा पोखरणारी अळी, पाने पोखरणारी अळी आणि मिजमाशीपासून आवश्यकतेनुसार संरक्षण करावे. त्यासाठी २५% प्रवाही डायमिथोएट किंवा ३६% प्रवाही मोनोक्रोटोफॉस ११ मिलि प्रति १० लि पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काजू	पालवी पुर्व	काजू बागायतदारांनी ढेकण्या किडीच्या प्रादुर्भाव होवू नये म्हणून जागरूक रहावे, प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी प्रवाही मोनोक्रोटोफॉस ३६% १५ मि.ली. किंवा लम्बडा सायहॅलोथिन ५% ६ मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारावे. काजूवर खोडकिडा (रोठा) या किडिचा प्रादुर्भाव आढळून आल्यास १५ मि.मी. पटाशिच्या सहाय्याने प्रादुर्भित साल काढून झाडातील रोठ्याला बाहेर काढून मारून टाकावे व तो भाग २०% प्रवाही क्लोरोपायरीफॉस ५० मि.ली. १० लिटर पाण्यामध्ये मिसळून चांगला भिजवावा. काजूमध्ये जून्या व रोगट फांद्या कापल्यानंतर त्या ठिकाणी १% बोर्डोमिश्रण लावावे.

सदर कृषि सल्ला पत्रिका ही डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या, प्रादेशीक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले व उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील "ग्रामीण कृषि मौसम सेवा" योजनेतील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रकाशित करण्यात आली.

डॉ. प्रदिप चं. हळदवणेकर  
सहयोगी अधिष्ठाता  
उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे  
ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

डॉ. प्रदिप चं. हळदवणेकर  
नोडल ऑफिसर  
(ग्रामिण कृषि मौसम सेवा)  
उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे  
(०२३६२-२४४२३१)

डॉ. यशवंत चं. मूळळ  
तांत्रिक अधिकारी  
ग्रामिण कृषि मौसम सेवा  
उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे  
(०२३६२-२४४२३१)